

Date: 16th November, 2022

To,

The Corporate Relationship Department
Bombay Stock Exchange Limited
PJ Tower, Dalal Street,
Fort, Mumbai – 400001

Ref : Scrip Code-539196

Subject: Submission of newspaper cuttings of the Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended 30th September, 2022, published in newspaper.

We wish to inform you that company has published Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half year ended 30th September, 2022 in the newspapers, viz, Business Standard (English) dated 16th November, 2022 and Pratahkal (Marathi) dated 16th November, 2022, pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligation & Disclosure Requirements) Regulations, 2015.

Copy of newspapers cutting in this connection are attached for your reference.

You are requested to please consider and take the above submission on your record.

For Amba Enterprises Limited

Thanking you,

Yours Faithfully
Sarika Sumit Bhise
2022.11.16
18:12:54 +05'30'
Sarika Bhise
Director
06987209

Regional Office, Ahmednagar
Plot no. 3, 4, 8 & 9, 1st Floor, Near Nagapur Bridge, Nagar - Mamnad road, Nagapur, Ahmednagar - 414111

POSSESSION NOTICE

Whereas, the undersigned being the Authorized officer of Union Bank of India under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 03/08/2022 calling upon the Borrower & Mortgagor M/s. Shri Electricals Prop: Dhanraj Deepak Pawar & Guarantor Mr. Deepak Shridhar Pawar to repay the amount mentioned in the notice being Rs. 12,11,763.18 (Rs Twelve Lacs Eleven Thousand Seven Hundred Sixty Three and Paise Eighteen Only) together with interest as per the contractual rate from on 01.07.2022 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers/guarantors/mortgagors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken **Symbolic possession** of the properties described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on 10/11/2022

The borrowers/guarantors/mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Union Bank of India for an amount of Rs. 12,11,763.18 (Rs Twelve Lacs Eleven Thousand Seven Hundred Sixty Three and Paise Eighteen Only) together with interest as per the contractual rate from on 01.07.2022

Description of Secured Assets:- All the piece and parcel of the Plot No 3, Old Gat No 928/2, New gat No 934/2, at shekhe plot Barshi, Tal Barhi, Dist-Solapur 413411. Owned By M/s. Shri Electricals Prop: Dhanraj Deepak Pawar. Boundries as under - East: Andhars Plot South: Road West: Mores Plot North :Kondhars Plot

Date: 10.11.2022
Place: Barshi, Dist. Solapur

Authorized Officer
For Union Bank of India.

TATA POWER DELHI DISTRIBUTION LIMITED
A Tata Power and Delhi Government Joint Venture
Regd. Office: NDPL House, Hudson Lines, Kingsway Camp, Delhi 110 009
Tel: 66112222, Fax: 27468042, Email: TPDDL@tatapower-dcl.com

NOTICE INVITING TENDERS Nov 16, 2022

TATA Power-DDL invites tenders as per following details:

Tender Enquiry No. / Work Description	Estimated Cost/EMD (Rs.)	Availability of Bid Document	Last Date & Time of Bid Submission/ Date and time of Opening of bids
TPDDL/ENGG/ENQ/20001479/22-23 RC-Repair and Reconditioning of DTs	5.79 Crs/ 5,35,000	17.11.2022	08.12.2022:1600 Hrs 08.12.2022:1630 Hrs

CORRIGENDUM / TENDER DATE EXTENSION

Tender Enquiry No. / Work Description	Previously Published Date	Revised Due Date & Time of Bid Submission/ Date & time of opening of bids
TPDDL/ENGG/ENQ/20001455/22-23 Two Year RC for 11kV & LT associated works in PAN Tata Power-DDL, Delhi	18.10.2022	16.11.2022 at 1600 Hrs/ 16.11.2022 at 1630 Hrs

Complete tender and corrigendum document is available on our website www.tatapower-dcl.com → Vendor Zone → Tender / Corrigendum Documents
Contracts - 011-66112222

ECOBOARD INDUSTRIES LIMITED (EIL)
ECOBOARD.
In collaboration with the BSE

Registered office address:- 65/1A, ECHOHOUSE, AKARSHAK BUILDING, Opp. Nal Stop, Karve Road Pune (M.H.) - 411004
CIN: L24239MH1991PLC064087
Email: cs.ecoboard@gmail.com; Tel: (020) 25432345; Website: www.ecoboard.in

Extract from statement of unaudited results for September 2022 Quarter (Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended		Year Ended
	30/09/22	30/06/22	
Income from Operations	1021.14	1755.60	3471.75
Net Profit/Loss before Tax, Exceptional Items	17.75	154.53	(93.21)
Net Profit/Loss before Tax, after Exceptional Items	87.14	183.33	214.05
Net Profit / (Loss) after tax	87.14	183.33	214.05
Comprehensive Income	0	0	(11.00)
Equity Share Capital	1783.20	1783.20	1783.20
Reserve	-	-	(67.71)
EPS (Basic and Diluted)	0.49	1.03	1.14

Note: The above is an extract from the statement of Un-audited Financial Results filed with BSE under Regulation 33 of the SEBI. The full financial results and Notes thereto are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com) and on Company's Website: www.ecoboard.in
For EIL GRK Raju (CMD) Place: Pune

Indian Overseas Bank
(A Govt of India Undertaking)
Regional Office-759/51, Fergusson College Road, Deccan Gymkhana, Pune-411004.
Tel.020-25679233, E-mail : security.mumsco@tobnet.co.in

TENDER FOR SMART INTEGRATED GSM-SIM BASED FIRE CUM BURGLAR ALARM SYSTEM

Offers are invited from individuals/reputed Companies to Purchase & Installation and Commissioning of GSM-SIM enabled smart and integrated fire cum Burglar Alarm Systems for 09 Branches of Pune region as per our Bank's specifications. The offer as above should be submitted at the above address by 29/11/2022, 4:00 pm. You may log on to our website www.iob.in (under tender section) for technical & financial bid formats and complete tender details. The Bank reserves the right to accept / reject the offer(s) Without assigning any reason.

Date : 16/11/2022 Chief Regional Manager

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)]
(For Immovable property)

Whereas : The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank under Securitization And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 02/09/2022 calling upon the Borrower/Guarantor Borrower/ Co Borrower M/s **SAMYAK ENTERPRISES, Partners.1)Mr. Sagar Bahubali Waykos 2) Mr.Pritam Bahubali Waykos** to repay the amount mentioned in the notice, being **Rs 38,05,550.91/- (Rupees Thirty Eight Lakhs Five Thousand Five Hundred Fifty and Paise Ninety One only)** with interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13(4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this **14th day of November of the year 2022.**

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Canara Bank for an amount of **Rs 38,05,550.91/-** and interest thereon.

The borrower's attention is invited to the provisions of Section 13(8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property
Mortgage of property bearing Gala/Tenement No.209, adm.30.00 Sq. Mts. (13.22 Sq. Mts. Build Up Area) in 190 tenements under E.W.S scheme, situated at N-6,MHADDA Colony ,CIDCO, Aurangabad and boundaries of the plot : East : 3.00 M.W . Pathway, West : Tenement No. EWS-196North : Tenement No. EWS-20, South : Tenement No. EWS-210

Date: 14/11/2022
Place: Aurangabad

Authorized Officer, Canara Bank

sidbi
SMALL INDUSTRIES DEVELOPMENT BANK OF INDIA

CORRIGENDUM TO SALE NOTICE in respect of Plant and Machinery and Misc. fixed assets of Borrower: M/S UJWAL ELECTRIC MOTORS PVT LTD

Please refer to Sale Notice published in Business Standard English newspaper of Mumbai & Pune Edition dated: 15-10-2022 and Purnya Nagari (Marathi News Paper) of Ahmednagar, Mumbai, Pune and Aurangabad edition dated: 15-10-2022 with regard to the sale of Plant & Machinery and Misc fixed assets of Borrower: M/S UJWAL ELECTRIC MOTORS PVT LTD.

Notice is hereby given to the Public that the reserve price fixed for Plant & Machinery and Misc fixed assets of Borrower: M/S UJWAL ELECTRIC MOTORS PVT LTD is Rs 4,29,07,000 as per bifurcation of assets mentioned in ITEM/LOT-C at Page 3,4 of the E-AUCTION SALE NOTICE uploaded on the website www.sidbi.in. Now the asset mentioned at SI No:1 of Plant & Machinery [i.e. High speed precision double crank Press SINO-HS-500/ straight side double crank machine 500 ton SINOTEC Stamping Machine] will not be sold in the E-Auction to be conducted on 22-11-2022 and accordingly the revised Reserve price for Items mentioned in Plant and Machinery in ITEM/LOT-C (excluding the asset mentioned in SI No:1 of ITEM/LOT-C) has been fixed at Rs. 1,23,07,000/- and EMD amount has been revised to Rs. 6,70,000/-.

There is no change in other terms and conditions of sale of other assets. For detailed terms and conditions of sale please visit website of www.sidbi.in

Date: 15-11-2022
Place: Mumbai

AUTHORISED OFFICER

TTI Enterprise Ltd
CIN NO. L67120WB1981PLC033771
Address: 1 R N Mukherjee Road, Martin Burn House, 4th Floor, Suite No.22, Kolkata-700001, E-mail - tti711@gmail.com

(Extract of Standalone Un-audited Financial Result for the Quarter and Half Year Ended 30th September, 2022) (Rs. Lakh except EPS)

Sr.	Particulars	Quarter ended		Half year ended		Year ended
		30-09-2022 Unaudited	30-06-2022 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-06-2021 Unaudited	
1.	Total income from operations	70.53	147.6	186.78	218.13	723.12
2.	Net Profit / (Loss) from Ordinary Activities before exceptional items and Tax	22.94	-13.5	12.79	9.44	70.96
3.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Extraordinary items)	-	-	-	-	-
4.	No. of Equity Share	2540.44	2540.44	2540.44	2540.44	2540.44
5.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the balance sheet of previous year)	0	0	0	0	0
6.	Earning Per Share (of ₹10/-each)	0.09	-0.05	0.05	0.04	0.28
	Basic Diluted	0.09	-0.05	0.05	0.04	0.28

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015.

TTI ENTERPRISES LIMITED Sd/-
MRIDULA MUKUNDAN Director
Place: Kolkata
Date: 15/11/2022
DIN:08242853

FEDERAL BANK
YOUR PERFECT BANKING PARTNER

LCRD KOLHAPUR DIVISION,
75/1B, Ravivihar Peth, Azad Chowk, Kolhapur 416012.
Ph: 0231-2668473 Email: kprcfd@federalbank.co.in
Website: www.federalbank.co.in, CIN: L65191KL1931PLC000368

DEMAND NOTICE

NOTICE U/S 13 (2) OF SARFAESI ACT 2002, (hereinafter referred to as Act) r/w Rule 3(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002.

- Mrs. Karishma Amir Mujawar,**
Gajanan Housing Society, Karad, Tal. Karad, Dist. Satara, Maharashtra - 415 110.,
- Mrs. Bisamilla Shaukat Vijapure,**
R/o. - Katkar Galli, Bhadole, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur, Maharashtra - 416 112.
- Mr. Saddam Shoukat Vijapure,**
R/o. - 631, Bhui Galli, Bhadole, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur, Maharashtra - 416 112.
- Mr. Suraj Mubarak Vijapure,**
R/o. - Bhui Galli, Bhadole, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur, Maharashtra - 416 112.
- Mrs. Jarina Suraj Vijapure,**
R/o. - Bhui Galli, Bhadole, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur, Maharashtra - 416112.
- Mrs. Anisa Jahangir Yelurkar,**
R/o. - 631, Bhui Galli, Bhadole, Tal. Hatkanangle, Dist. Kolhapur, Maharashtra - 416 112.

The 1st, 2nd and 3rd of you as legal heirs of the principal borrower Late Mr. Shoukat Mubarak Vijapure and 2nd to 6th you as the Co-borrowers / Guarantors availed following credit facilities from our Bank's Tandulwadi Branch after executing necessary security agreements / loan documents in favour of the Bank.

Sr.No.	Loan A/c No.	Limit (Rs.)	Disbursement Dt.	Type of Loan
1.	22417300000064	13,92,000/-	30/12/2019	FHS
2.	22417600000152	1,08,668/-	31/12/2019	TL-Asset Guard
3.	22417600000210	4,80,000/-	28/02/2020	Home Plus Top-up Equity
4.	22417600000228	48,555/-	28/02/2020	TL-Asset Guard

Towards the security of the aforesaid credit facilities availed from the Bank, Late Mr. Shoukat Mubarak Vijapure as well as 2nd to 6th have created security interest in favour of the Bank by way of Mortgage in respect of the following Immovable Properties -

Description of Mortgaged Immovable Property
All that piece & parcel of Grampanchayat Milkat No. 622 & 622/1 admeasuring 66.80 Sq.Mtrs. (Built Up) constructed on C. S. No. 857 admeasuring 146.70 Sq.Mtrs. Situated Bhui Galli, Anna Chauk, Bhadole, Tal. Hatkananagale, Dist. Kolhapur together with all buildings, improvements and structures constructed or to be constructed thereon. Property Bounded by - East: CTS No. 858 and 855; West: CTS No. 859; South: Road & North: CTS No. 856.

The aforesaid Mortgaged properties hereinafter referred to as "the secured assets". The undersigned being Authorised Officer of the Federal Bank Ltd. hereby inform you that a sum of Rs. 14,20,755.25 (Rupees Fourteen Lakhs Twenty Thousand Seven Hundred Fifty Five and Paise Twenty Five only) in FHS A/c No. 22417300000064; Rs. 1,07,625/- (Rupees One Lakh Seven Thousand Six hundred Twenty Five only) in TL-Asset Guard Loan A/c. No. 22417600000152; Rs. 5,00,875/- (Rupees Five Lakhs Eight Hundred Seventy Five only) in Home plus Top-up Equity A/c No. 22417600000210 & Rs. 48,291/- (Rupees Forty Eight Thousand Two Hundred Ninety One only) in TL-Asset Guard Loan A/c No. 22417600000228 is due from you jointly and severally as on 07/10/2022 under your loan accounts with Tandulwadi Branch of the Bank. In view of the default in repayment, your loan account/s is / are classified as Non-Performing Asset as on 28.08.2022, as per the guideline of RBI.

You are hereby called upon to pay the said amount with further interest @ 9.35% per annum with Monthly rests plus penal interest @ 2% per annum on overdue amount for FHS A/c No. 22417300000064; @ 9.50% per annum with Monthly rests plus penal interest @ 2% per annum on overdue amount for TL Asset Guard Loan A/c No. 22417600000152; @ 11.25% per annum with Monthly rests plus penal interest @ 2% per annum on overdue amount for Home Plus Top-up Equity A/c No. 22417600000210; @ 9.50% per annum with Monthly rests plus penal interest @ 2% per annum on overdue amount for TL Asset Guard Loan A/c No. 22417600000228 till the date of payment and costs within 60 days from the date of this notice, failing which, the Bank will exercise all the powers under section 13 of the Act against you and the above mentioned secured assets such as taking possession thereof including the right to transfer them by way of lease, assignment or sale, or taking over the management of the secured assets for realising the dues without any further notice to you .

It is informed that, you shall not transfer by way of sale, lease or otherwise any of the above mentioned secured assets without the Bank's written consent. In the event of your failure to discharge your liability and the bank initiates remedial actions as stated above, you shall further be liable to pay to the bank all cost, charges and expenses incurred in that connection. In case the dues are not fully satisfied with the sale proceeds of the secured assets, the bank shall proceed against you personally for the recovery of the balance amount without further notice. Your attention is also invited to the provisions of section 13 (B) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets (security properties).

This notice is issued without prejudice to the other rights and remedies available to the bank for recovering its dues.

Dated this the day 7th of October, 2022.

For The Federal Bank Ltd.
(Authorized Officer under SARFAESI Act)

AMBA ENTERPRISES LIMITED
Regd. Off. S. No. 132, H.No. 1/4/1, Premraj Industrial Estate, Shed No. B-2,3,4, Dalvi Wadi, Nanded Phata, Pune-411041.
CIN : L99999PN1992PLC198612, Phone No. : 022-28701692 Email Id : ambatltd@gmail.com Website : www.ambatltd.com

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter & Half Year Ended 30th September, 2022 Rs. in Lacs

Particulars	Quarter ended		Half Year ended		Year ended
	30-09-2022 Unaudited	30-06-2022 Unaudited	30-09-2021 Unaudited	30-06-2021 Unaudited	
1 Total revenue from Operations	4932.15	5407.54	5137.67	10339.69	9223.13
2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional)	134.34	144.38	216.00	278.72	374.70
3 Net Profit/(Loss) for the period before Tax, (after Exceptional)	134.34	144.38	216.00	278.72	374.70
4 Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional)	113.86	94.92	164.17	208.78	269.05
5 Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax)	114.15	95.24	163.65	209.39	268.19
6 Equity Share capital	633.02	633.02	633.02	633.02	633.02
7 Other Equity	2133.73	2019.57	1283.16	2133.73	1283.16
8 Earning per share (of Rs.10/- each) (not annualized)					
1. Basic	0.90	0.75	1.30	1.65	2.13
2. Diluted	0.90	0.75	1.30	1.65	2.13

Notes:
a) The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of at its meeting held on 14th November, 2022. The Auditors of the Company have carried out Limited Review of the Unaudited Financial Results for the Quarter & Half Year Ended 30.09.2022.
b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the yearly Financial Results are available on the websites.

For AMBA ENTERPRISES LIMITED Sd/-
Mr. Ketan Mehta
Managing Director
Place : Pune
Date : 14.11.2022

KAIROS PROPERTY MANAGERS PRIVATE LIMITED
CIN: U74999MH2017PTC292512
REGD. OFFICE : 4th Floor, A-401, 402, Delphi A, Orchard Avenue, Powai, Mumbai Suburban, Maharashtra, 400076
Website: www.kairosproperty.co.in, Tel : +91-124-3821400 , Email : kairos.legal@brookfield.com

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2022
Regulation 52(8) read with Regulation 52(4) of the SEBI (LODR) Regulations, 2015

Particulars	For the quarter ended 30 September 2022		For the quarter ended 30 June 2022		For the quarter ended 30 September 2021		For half year ended 30 September 2022		For half year ended 30 September 2021		For the year ended 31 March 2022	
	(INR million)		(INR million)		(INR million)		(INR million)		(INR million)		(INR million)	
	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE UNAUDITED	STANDALONE AUDITED	STANDALONE AUDITED
1. Total income from Operations	72.61	64.72	55.07	137.33	113.97	244.02						
2. Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	(293.46)	(524.54)	(405.20)	(818.00)	(767.75)	(1,833.02)						
3. Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and/or Extraordinary items)	(293.46)	(524.54)	(405.20)	(818.00)	(767.75)	(1,833.02)						
4. Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional and/or Extraordinary items)	(368.04)	(524.54)	(409.33)	(892.58)	(771.88)	(1,836.26)						
5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(367.63)	(524.39)	(409.31)	(892.02)	(771.84)	(1,835.92)						
6. Paid-up equity share capital (Face value INR 10 per share)	97.59	97.59	97.59	97.59	97.59	97.59						
7. Reserves (excluding Revaluation reserve)	(6,212.26)	(5,844.63)	(4,256.18)	(6,212.26)	(4,256.18)	(5,320.24)						
8. Securities Premium Account	877.41	877.41	877.41	877.41	877.41	877.41						
9. Net Worth	(6,114.67)	(5,747.04)	(4,158.59)	(6,114.67)	(4,158.59)	(5,222.65)						
10. Paid up debt capital / outstanding debt	21,622.98	22,442.68	20,078.55	21,622.98	20,078.55	21,722.49						
11. Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-						
12. Debt Equity ratio	(3.54)	(3.91)	(4.83)	(3.54)	(4.83)	(4.16)						
13. Loss per share (before other comprehensive income) (in INR)#												
a) Basic	(27.95)	(40.71)	(28.37)	(67.83)	(53.49)	(141.77)						
b) Diluted	(27.95)	(40.71)	(28.37)	(67.83)	(53.49)	(141.77)						
14. Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-						
15. Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-						
16. Debt Service Coverage Ratio	0.01	NA	NA	0.04	NA	NA						
17. Interest Service Coverage Ratio	0.10	0.12	0.23	0.11	0.27	0.19						

not annualised for the quarter ended 30 September 2022, 30 June 2022 and 30 September 2021 and half year ended 30 September 2022 and 30 September 2021.

Notes:
1. The above is an extract of the detailed format of quarterly/half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/half yearly financial results are available on the websites of the Stock Exchange(s) and the listed entity (www.bseindia.com) and the Company (www.kairosproperty.co.in).
2. For the items referred in sub-clauses (m), (n), (o), (p), (q), (r), (s), (t), (u) and (v) of the Regulation 52 (4) of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Stock Exchange (Bombay Stock Exchange) and can be accessed on the URL (www.bseindia.com) and the Company (www.kairosproperty.co.in).
3. Kairos Property Managers Private Limited ("the Company") has become subsidiary of Project Diamond Holdings (DIFC) Limited ("the Parent Company") w.e.f. 23 August 2021 (Till 22 August 2021), the Company was subsidiary of BSRE II India Office Holdings II (Pte. Ltd.). It was incorporated on 16 March 2017. The Company is in the business of providing management related service including facilities management service and property management services.
4. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) as per the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 notified under Section 133 of Companies Act, 2013, ("the Act") and other relevant provisions of the Act and have been reviewed and approved by the Board of Directors at their meeting held on the 14 November 2022.

For and on behalf of the Board of Directors of Kairos Property Managers Private Limited
Pallavi Sadashiv Chaudhari
Managing Director
DIN : 09555939
Place: Mumbai
Date: 14 November 2022

SHRIRAM City
MONEY WHEN YOU NEED IT MOST

SHRIRAM CITY UNION FINANCE LIMITED
Registered Office: Office No.123, Angappa Naicken Street, Chennai-600 001.
Branch Office: Devendra Bhavan, 451/1B, E Ward, Near UCO Bank, Station Road, Kolhapur 416001 Website: www.shriramcity.in

SYMBOLIC POSSESSION NOTICE

Whereas the undersigned being the authorized officer of Shriram City Union Finance Limited under the provisions of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (said Act) and in exercise of powers conferred under section 13 (12) of the said Act read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (said Rules) issued a demand notice to the Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) details of which are mentioned in the table below to repay the amount mentioned in the said demand notice.

The Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) having failed to repay the amount, the notice is hereby is given Borrower(s)/Co-Borrower(s)/Mortgagor(s) and the public in general that the undersigned being the authorized officer of Shriram City Union Finance Limited has taken the Symbolic Possession of the mortgaged properties described herein below in exercise of powers conferred on him under section 13 (4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (SARFAESI Act) read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, on this 11th November 2022.

BRANDBUCKET MEDIA & TECHNOLOGY LIMITED
 193000MH2019PLC246147
 Address: 208, Shiv Shakti SRA CHS Ltd, 2nd Floor, Link Road, Anna Nagar, Andheri West, Mumbai, MH-400053
 Email id: info@brandbucketmediatech.com
 (Extract of Standalone Un-Audited Financial Result for the Quarter and half year ended on 30th September, 2022)

Sl. NO.	Particulars	Standalone		
		Half Year Ended 30th September, 2022	Half Year Ended 30th September, 2021	Year Ended 31st March, 2022
1	Total income from operations	52,666,515.00	61,399,157.00	72,687,648.00
2	Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	1,507,950.00	3,191,309.00	3,763,282.00
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	1,507,950.00	3,191,309.00	3,763,282.00
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	1,130,962.00	2,184,007.00	2,332,856.00
5	Total Comprehensive Income	-	-	-
6	Paid-Up Equity Share Capital	31,530,000.00	31,530,000.00	31,530,000.00
7	Earning Per Share Basic	0.35	1.32	0.74
8	Diluted	0.35	1.32	0.74

Note: The above is an extract of the detailed format of Standalone Quarterly and half yearly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website www.brandbucketmediatech.com

For Brandbucket Media & Technology Limited
 Sd/-
 NISHIGANDHA SHASHIKANT KELUSKAR
 MANAGING DIRECTOR
 DIN - 09154554
 Date: 15/11/2022
 Place : Mumbai

JANUS CORPORATION LIMITED
 U74899MH1998PLC117279
 Address: 513 STANFORD BUILDING LINK ROAD, ANDHERI WEST MUMBAI City MH 400053 IN
 Email id: januscorporationltd@gmail.com
 (Extract of Standalone Un-Audited Financial Result for the Quarter and half year ended on 30th September, 2022)

Sl. NO.	Particulars	Standalone		
		Half Year Ended 30th September, 2022	Half Year Ended 31st March, 2022	Year Ended 31st March, 2022
1	Total income from operations	137,324,968.00	201,792,704.00	240,694,383.00
2	Net Profit/Loss for the Period Before tax and exceptional items	1,617,617.00	1,579,315.00	2,973,104.00
3	Net Profit/ (Loss) before tax after exceptional items	1,617,617.00	1,579,315.00	2,973,104.00
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	820,082.00	1,238,552.00	2,283,894.00
5	Total Comprehensive Income	-	-	-
6	Paid-Up Equity Share Capital	57,390,000.00	57,390,000.00	57,390,000.00
7	Earning Per Share Basic	0.14	0.22	0.40
8	Diluted	0.14	0.22	0.40

Note: The above is an extract of the detailed format of Standalone Quarterly and half yearly Un-Audited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full financial results are available on Stock Exchange website (www.bseindia.com) and on the Company's website www.januscop.com

For Janus Corporation Limited
 Sd/-
 Sachin Bhimrao Puri
 Managing Director
 DIN - 05269529
 Date: 15/11/2022
 Place : Mumbai

एमपीएफ सिस्टम्स लिमिटेड
 गोदाभाऊ क्र. युनिट क्र. बी १३६, अन्ना इंडस्ट्रियल इस्टेट, साकी विहार रोड, अंधेरी मुंबई शहर महाराष्ट्र ४०० ००२ भारत.
 सीआयएन : L65999MH1993PLC287894
 दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवाल

विवरण	स्थायी (रु. लाखात)	
	तिमाही अखेर	तिमाही अखेर
कार्यचलनातून एकूण महसूल (निव्वळ)	-	१,५००
कर पूर्वी सामान्य उपक्रमांतून निव्वळ नफा/ तोटा	(२,७३)	(२,८०)
कर पश्चात सामान्य उपक्रमांतून निव्वळ नफा/ तोटा	(२,७३)	(२,८०)
कर पूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबींपश्चात)	(२,७३)	(२,८०)
कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त बाबींपश्चात)	(२,७३)	(२,८०)
प्रदानित इन्व्हेन्टी भाग भांडवल (रु. १०/- प्रति इन्व्हेन्टी शेअर्सचे दर्शनी मूल्य)	१७०.९१	१७०.९१
राखीव (गत वर्षाच्या ताळेद्वारेमधे निर्देशित मूल्यांकन वागडता)	(१३८.०६)	(१२२.८७)
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबींपश्चात) (रु. १०/- प्रत्येकी)	-	-
मूळ सौम्य	-	-
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबींपूर्वी) (रु. १०/- प्रत्येकी)	-	-
मूळ सौम्य	-	-
उत्पन्न प्रति शेअर (अतिविशेष बाबींपूर्वी) (रु. १०/- प्रत्येकी)	-	-
मूळ सौम्य	-	-

टिपः
 १. पूर्वी वर्ष / कालावधीची आकडेवारी रिग्ड / क्लिअरिफाइड करणे आवश्यक आहे.
 २. वरील अहवाल दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोजित त्यांच्या सन्धीत सभेमध्ये संचालक मंडळाच्या द्वारे लेखा समिती व द्वारे मंजूर व पाहण्यात आला आहे. दि. ३० सप्टेंबर, २०२२ रोजी अखेर तिमाही करिता अहवाल लेखापरीक्षक यांच्याद्वारे मर्यादित करण्यात आला आहे.
 ३. कंपनीने केवळ सेमेअर कायमिन्त केला आहे व त्यानंतर आयपन्डी एएसएओ ऑपरिंग सेमेअर अंतर्गत डिस्कलॉजर आवश्यक नाही आहे.

एमपीएफ सिस्टम्स लिमिटेडकरिता
 सही / -
 कित्ती घाग राकेश
 व्यवस्थापकीय संचालक
 दि. १४.११.२०२२

AVASARA FINANCE LIMITED
 CIN - L74899MH1994PLC216417
 Regd. Office : Bandra Hill View CHS, 3rd Floor, 85, Hill Road, Opp. Yoko Sizzler, Bandra (West), Mumbai - 400050, Website : www.trcf.in; Email : cs@trcf.in, trcfstltd@gmail.com
 Tel : 022-26414725; Fax : +91-022-26433887.

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2022

Particulars	Corresponding 3 months ended in the previous year		
	Current Quarter Ended 30 September 2022	Year to date figures 30 September 2022	Year to date figures 30 September 2021
Total income from operations (net)	4.35	8.64	4.33
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	(0.32)	(3.08)	(21.38)
Net Profit / (Loss) for the period before tax (After exceptional and/or extraordinary items)	(0.32)	(3.08)	(21.38)
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items#)	(0.32)	(3.07)	(20.22)
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income(after tax))	(0.32)	(3.07)	(20.22)
Equity Share Capital	500.09	500.09	500.09
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	(282.16)	(282.16)	-
Earnings Per Share (Of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	(0.01)	(0.06)	(0.40)
Basic	(0.01)	(0.06)	(0.40)
Diluted	(0.01)	(0.06)	(0.40)

Note:
 1. The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites - www.bseindia.com and Website of the Company- www.trcf.in
 2. The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 30th May 2022
 3. This Statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards), Rules 2015 (IND AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of Board of Directors
 AVASARA FINANCE LIMITED
 Sd/-
 Sabinath Gopala Krishnan
 Whole time Director
 DIN: 08479403
 Place: Bangalore
 Date: 14/11/2022

हिरो फाईनकॉर्प लिमिटेड
 सीआयएन : U74899DL1991PLC046774
 नोंदणीकृत कार्यालय : ३४, कम्युनिटी सेंटर, बसंत लोक, वसंत विहार, नवी दिल्ली - ११० ०५७
 दूर. क्र. : ०११-४९४८७९५०, फॅक्स : ०११-४९४८७९५०
 ई-मेल : litigation@herofincorp.com
 वेबसाइट : www.herofincorp.com

ताबा सूचना (परिशिष्ट ४) नियम ८(१)

ज्याअर्थी, हिरो फाईनकॉर्प लिमिटेड (एचएफसीएल), नॉन-बँकिंग फायनान्सियल कंपनी यांचे प्राधिकृत अधिकारी यांनी सौकर्यव्यवस्थापन अँड रिस्क-मॅनेज्मन्ट ऑफ फायनान्सिअल असेट्स अँड एफोर्समेंट ऑफ सौकर्यव्यवस्थापन अँड रिस्क-मॅनेज्मन्ट, २००२ (५४/२००२) (याद्वारे सदर कायदा म्हणून संबोधित) अनुसार व सौकर्यव्यवस्थापन अँड रिस्क-मॅनेज्मन्ट, २००२ च्या नियम ३ खालीलप्रमाणे अनुच्छेद १३ (२) अंतर्गत प्राप्त अधिकाराने खालील अहवाल दि. ०९.०९.२०२२ रोजी मागणी सूचना जारी केली आहे :

१. मे. रजनीकांत व सह. (कर्जदार), त्यांचे भागीदार यांच्या मार्फत, श्री. उमेश दुग्गाभट्ट सोनपाल व श्री. भारत दुग्गाभट्ट सोनपाल त्यांचे कार्यालय पत्ता : तुकाळ क्र. ३, १८१-ए, बारा इमाम स्ट्रीट, नळ बाजार, मुंबई महाराष्ट्र ४०० ००३ तसेच : तुळ मजला, १८३, नमकवाला चाळ, बारा इमाम रोड, टू टूक, नळ बाजार, मुंबई महाराष्ट्र ४०० ००३, तसेच : तुळ मजला, १८३, नमकवाला चाळ, बारा इमाम रोड, टू टूक, नळ बाजार, मुंबई महाराष्ट्र ४०० ००३, तसेच : डी/६०२, पारखा कुंज, मधुदास रोड, शांतीलाल मोदी बंगला समोर, मुंबई, काठिवली पश्चिम, महाराष्ट्र ४०० ०६७ तसेच : २०२, प्रतिक को-ऑप. हा. सो., मधुदास रोड, काठिवली पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०० ०६७.

२. श्री. उमेश दुग्गाभट्ट सोनपाल (सह-कर्जदार / महागणवट्टदार) राहणार पत्ता डी/६०२, पारखा कुंज, मधुदास रोड, शांतीलाल मोदी बंगला समोर, मुंबई, काठिवली पश्चिम, महाराष्ट्र ४०० ०६७.

३. श्री. भारत दुग्गाभट्ट सोनपाल (सह-कर्जदार), राहणार पत्ता २०२, प्रतिक को-ऑप. हा. सो., मधुदास रोड, काठिवली पश्चिम, मुंबई महाराष्ट्र ४०० ०६७.

४. श्री. पारबल उमेश सोनपाल (सह-कर्जदार) राहणार पत्ता डी/६०२, पारखा कुंज, मधुदास रोड, शांतीलाल मोदी बंगला समोर, मुंबई, काठिवली पश्चिम, महाराष्ट्र ४०० ०६७

यांना खालील निर्देशित रकम रु. १,४४,६६,६१४.९८/- (रु. एक कोटी एक लाख पन्नास लाख सहासह हजार सहाशे चौदा व अठरा पैसे मात्र) दि. २५.०८.२०२२ अनुसार त्यावरील लागू व्याज व अन्य प्रभाव या रकमेचे प्रदान सदर सूचनांच्या तरतुदीनुसार साठ (६०) दिवसांच्या आत भरणे करण्याकरिता जारी केली होती.

कर्जदारांनी सदर रकमेचा भरणे करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना याद्वारे विशेषतः कर्जदारांना व आम जनतेस देण्यात येत आहे की, अयोध्याकारांनी सौकर्यव्यवस्थापन अँड रिस्क-मॅनेज्मन्ट, २००२ च्या नियम ८ खालीलप्रमाणे अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद (४) अंतर्गत प्राप्त अधिकाराने खालील निर्देशित मालमत्ते दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी देणे घेण्यात येत आहे.

विशेषतः कर्जदारांना व आम जनतेस झाल्या देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंबंधित व्यवहार करू नये व असे कोणतेही व्यवहार हे एचएफसीएल यांच्या रकम रु. १,४४,६६,६१४.९८/- व सौटोएस रु. ६९, मधुदास रोड, काठिवली (पश्चिम), मुंबई, तालुका-बोरिवली, स्ट्रीट क्र. २८६ ते २८९, रोड, काठिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७.

स्थायी मालमत्तेचे विवरण / प्रतिभूत मालमत्तेचे विवरण खालीलप्रमाणे :

फ्लॉट क्र. ६०२, मोजमापित ८२५ चौ. फूट चढई क्षेत्रफळ, डी विंग, ६ वा मजला, बिल्डींग पाऊंड कुंज म्हणून जात, बांधकामात जमिन धारक सर्व्हे क्र. ८९/१ च शहर सर्व्हे क्र. ६, ६/१ ते ६/१९ व सौटोएस क्र. ६९, मधुदास रोड, काठिवली (पश्चिम), मुंबई, तालुका-बोरिवली, स्ट्रीट क्र. २८६ ते २८९, रोड, काठिवली (पश्चिम), मुंबई ४०० ०६७.

सही / -
 सही / -
 प्राधिकृत अधिकारी
 हिरो फाईनकॉर्प लिमिटेड
 दि. १४.११.२०२२

डीसी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेड
 सीआयएन : L74999MH2019PLC319622
 नोंदणीकृत कार्यालय : युनिट क्र. २, अस्ट्रोटेक, तळ मजला, लज्जा कंपाऊंड, मातंग रोड, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०६९.
 दि. ३०.०९.२०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता स्थायी अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाच्या निष्कर्षां रु. लाखात

विवरण	तिमाही अखेर		वर्ष अखेर		संबंधित ३ महिने अखेर		गत वर्ष अखेर	
	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	३०.०९.२०२२	३०.०९.२०२१	३१.०३.२०२२	३१.०३.२०२१
१. कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	८,९३४.६९	९,७९८.९२	५,२५८.९२	५,२५८.९२	२,३६०.३६	२,३६०.३६	२,३६०.३६	२,३६०.३६
२. कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अतिविशेष व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	२५५.५५	४३५.४७	१४६.८९	५४७.३०	५४७.३०	५४७.३०	५४७.३०	५४७.३०
३. कर पूर्वी कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	२५५.५५	४३५.४७	१४६.८९	५४७.३०	५४७.३०	५४७.३०	५४७.३०	
४. कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (अतिविशेष व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	१८८.८९	३३२.५२	११०.२६	४००.३५	४००.३५	४००.३५	४००.३५	
५. कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा) समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसाधारण उत्पन्न (कर पश्चात)	१८८.८९	३३२.५२	११०.२६	४००.३५	४००.३५	४००.३५	४००.३५	
६. प्रदानित इन्व्हेन्टी भाग भांडवल	१,२००.००	१,२००.००	६००.००	१,२००.००	१,२००.००	१,२००.००	१,२००.००	
७. राखीव (गत वर्षाच्या ताळेद्वारेमधे निर्देशित मूल्यांकन वागडता)	१,३६८.७९	१,३६८.७९	१,३६८.७९	१,३६८.७९	१,३६८.७९	१,३६८.७९	१,३६८.७९	
८. प्रति शेअर उत्पन्न (अतिविशेष बाबींपूर्वी) (रु. १०/- प्रत्येकी)	१.५८	२.१७	०.९२	३.३४	३.३४	३.३४	३.३४	
९. मूळ सौम्य	१.५८	२.१७	०.९२	३.३४	३.३४	३.३४	३.३४	

टिपः
 १. वरील हे दि. ३०.०९.२०२२ रोजी तिमाही व अर्ध वर्ष अखेरकरिता अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूपचा सारांश सैबी (एनओडीआर) विनियम २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइट व अन्य वेबसाइट वित्तीय अहवालाच्या विस्तृत प्रारूप एनएसई वेबसाइट www.nseindia.com, www.bseindia.com व कंपनीची वेबसाइट www.dcmfotech.com वर उपलब्ध आहे.

२. वरील अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाच्या तिमाही व अर्ध वर्ष अखेर ३०.०९.२०२२ अखेर लेखा समिती द्वारे दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सोमवार, ११.०० वा. लेखा समितीद्वारे पाहण्यात आला आहे व दि. १४ नोव्हेंबर, २०२२ रोजी सोमवार, ३.०० वा. त्यांची सभा आयोजित केली आहे.

डीसी इन्फोटेक अँड कम्युनिकेशन लिमिटेडकरिता
 सही / -
 चेतनकुमार निंबाडिया
 व्यवस्थापकीय संचालक
 डीआयएन : ०६७३१४७८
 दि. १४ नोव्हेंबर, २०२२

MINAL INDUSTRIES LIMITED
 Registered office: 6034 Minal Co-Op Hsg So Ltd, Off Sakivihar Road, Andheri-East Mumbai-400072.
 CIN: L32201MH1988PLC216905
 Tel No: 022-40707070, Email Id : onseepz@gmail.com, Website: www.minalindustrieslimited.in

Statement of Standalone and Consolidated un-audited Financial Results for the Quarter and half year ended 30-09-2022

Sr. No.	Particulars	STANDALONE					CONSOLIDATED				
		Quarter ended 30-09-2022	Quarter ended 30-09-2021	Half year ended 30-09-2022	Half year ended 30-09-2021	Year ended 31.03.2022	Quarter ended 30-09-2022	Quarter ended 30-09-2021	Half year ended 30-09-2022	Half year ended 30-09-2021	Year ended 31-03-2022
1	Total Income from Operations	308.93	-	308.93	-	73.23	526.96	289.60	871.67	768.04	2,823.62
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	85.19	4.45	96.82	14.17	37.41	(441.05)	(248.09)	(656.64)	(328.91)	99.30
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	85.19	4.45	96.82	14.17	37.41	(441.05)	(248.09)	(656.64)	(328.91)	99.30
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	84.54	3.98	94.24	13.99	35.95	(453.53)	(247.34)	(676.67)	(360.76)	66.38
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	84.38	3.98	93.92	13.99	35.95	(473.99)	(243.55)	(690.56)	(358.73)	74.73
6	Equity Share Capital	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01	3,838.01
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	-	297.23	-	-	-	-	1,527.07
8	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations) -										
(a) Basic		0.04	0.002	0.05	0.007	0.02	(0.24)	(0.13)	(0.35)	(0.17)	(0.03)
(b) Diluted		0.04	0.002	0.05	0.007	0.02	(0.24)	(0.13)	(0.35)	(0.17)	(0.03)

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Minal Industries Limited
 Sd/-
 SHRIKANT J. PARIKH
 Managing Director
 DIN : 00112642
 Date: November 14, 2022
 Place: Mumbai

जीसी फिनकॉर्प लिमिटेड
 सीआयएन : U67120MH2008PLC179126
 नोंदणीकृत कार्यालय : २०९-२१०, आरकादिया बिल्डींग, २ रा मजला, १९५, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१. दूर. क्र. ९२-२२-४०९९ ८६००
 फॅक्स क्र. ९२ २२ ४०९९८६०० ईमेल : compliance@gcvi.in

मासिक डिक्लारेशन - नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी यांच्या संदर्भातून सिस्टेमेटिकली मारल्यातून गैर-जमा संवंधात कंपनी व जमा कंपनी (आरहित मूल्य) संचालक, २०१६ सूचना याद्वारे कंपनीच्या भागधारक यांना देण्यात येते की, कंपनीच्या कार्मिक/ अधिकारी यांच्या नोंदणीकृत पत्ता २०९-२१०, २ रा मजला, आरकादिया बिल्डींग, १९५, नरिमन पॉइंट, मुंबई ४०० ०२१ यांच्यासह संबंधित भागधारक/ग्राहक यांना को-ऑर्डिनेट करण्यात येत आहे.

अनु. क्र.	स्थापना तारीखा	शाखा ठिकाण	शाखा पत्ता
१	०५ ऑक्टोबर, २०१७	नवी दिल्ली	४७७९, भरत राम रोड, २३, सर्व्हिस, नवी दिल्ली ११० ००२
२	०६ फेब्रुवारी, २०१८	घणसोली	प्लॉट क्र. ६, सेक्टर ११, न्यु पाम बीच रोड, घणसोली नवी मुंबई ४०० ७०९
३		कर्जत	दहिवली आकुरी रोड, कर्जत पश्चिम, इंदिरा नगर, शिवमजवळ, कर्ज